The Investment Trust of India Limited

Regd Office: ITI House, 36 Dr. R. K. Shirodkar Marg,

Parel, Mumbai - 400012



To,
The Manager
The BSE Limited
Listing Department
P. J. Tower, Dalal Street
Fort, Mumbai - 400 001

The Manager

National Stock Exchange of India Limited
Listing Department
Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 530023 NSE Symbol: THEINVEST

Dear Sir/Madam,

<u>Subject – Newspaper advertisement pertaining to un-audited financial results for the quarter and nine months ended December 31, 2023</u>

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2023. The advertisements are published in Navshakti (Marathi Language) and Financial Express (English Language) newspapers on 05th February, 2024.

This information is also hosted on the Company's website, at www.itiorg.com.

Kindly take the above on your record.

For The Investment Trust of India Limited

Vidhita Narkar Company Secretary & Compliance Officer Membership No – A33495 Date: 05/02/2024

जाहिर सूचना

जाहिर नोटीस

सर्व लोकांस प्रस्तुत जाहिर नोटीसीने कळविण्यात येते की, सांताकुझ, मुंबई उपनगर जिल्हा, येथील सीटीएस नंबर २५६, २५७ आणि २५८, २५८/१ ते २५८/३, शहर नियोजन योजना क्र.२ (टाउन प्लानींग स्किम नं.२) अंतर्गत फायनल प्लॉट नं. ५५ यांसी क्षेत्र १२४५ चौरस मीटर (**सदर प्लॉट**) या मिळकतीवरील मंगल आदेश को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (सदर सोसायटी) या इमारती मधील सदनिका क्रमांक-५०२, यांसी क्षेत्र १२७० चौरस फुट (बिल्टअप) (**सदर सदनिका**) श्रीमती वत्सला कृष्णदास नायक (**सदनिका धारक**) यांचे मालकीची व कब्जेवहिवाटीची आहे. सदर सोसायटीने सदर सदिनका धारकांचे लाभात भाग प्रमाणपत्र क्र. १ निर्गमित केलेले आहे.

सदर सदनिका धारकांचे लाभात विकासकांनी निष्पादीत केलेल्या सदनिका विक्री कराराची मळ प्रत हरवलेली असल्याचे आमचे पक्षकारांना कळविलेले असुन त्याबाबत वाकोला पोलीस स्टेशन मध्ये दिनांक . ११ जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या तक्रारीची प्रत सादर केलेली आहे. सदर सदनिका धारकांनी सदर मिळकत निर्वेध व बोजारहित असल्याचे सांगुन, आमचे पक्षकारांचे लाभात विक्री करण्याचे मान्य व कबुल केलेले आहे. सदर सदिनिकेच्या स्वामीत्व हक्काबाबत खात्री करणे करीता प्रस्तुत नोटीस प्रसिध्द

सबब, सदर सदिनकेबाबत, सदर सदिनकेचे मालकी हक्कबाबत तथा मिळकतीबाबत निर्गमीत करण्याव आलेल्या भाग प्रमाणपत्राबाबत व गहाळ झालेल्या मुळ कराराबाबत कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हितसंबंध, जसे करार, गहाण, दान, लीज, लीन जामीन अथवा अन्य कोणत्याही प्रकारे हितसंबंध असल्यास प्रस्तुत नोटीस प्रसिध्द झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत आमचे कार्यालयीन पत्त्यावर संबंधीत दस्तांच्या सत्य प्रतींसह संपर्क साधावा, मृदतीत कोणाचीही हरकत न आल्यास सदरचा मिळकत निर्वेध व बोजारहित आहे असे समजून आमचे पक्षकार सदर मिळकत खरेदीबाबत आवश्यक करार करतील मुदतीनंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत विचारात घेतली जाणार नाही व मुदती नंतर घेतलेल हरकत आमचे पक्षकारांवर बंधनकारक राहणार नाही. कळावे, ही जाहिर नोटीस

दिनांक : ०५/०२/२०२४

ॲडव्होकेट प्रसन्न मते प्रसन्न मते ॲन्ड असोसिएटस पत्ता - सातवा मजला, टॉपिकल प्रायमा,एम,जी, रोड आणि छत्रपती संभाजी रोड, नौपाडा, ठाणे - (पश्चिम) ४००६०२ Email:mateassociates@outlook.com Contact Nos:25426677/8879677117

फॉर्म जी स्टर्लिंग हेल्थकेअर लिमिटेडसाठी उर्से गाव येथे फार्मासुटिकल प्रोडक्ट्सच्या कंत्राटी उत्पादनामध्ये कार्यस्त (इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए (१) अन्वये)

	संबंधि	त तपशिल
۲.	पॅन/सीआयएन/एलएलपी नं. सहीत कॉर्पोरेट कर्जदारांचे नाव	स्टर्लिंग हेल्थकेअर लिमिटेड यु८५११०एमएच२००७पीएलसी१७१२२३
۲.	नोंदणीकृत कार्यालया पत्ता	४३, अजंठा, निरमन पॉइँट, मुंबई - ४०००२१. गट क्र. ३९६, गाव उर्से, तळेगाव टोल प्लाझा, मुंबई - पुणे एक्सप्रेसवे, मावळ, तळेगाव दाभाडे, महाराष्ट्र, ४१०५०६
₹.	वेबसाईटची युआरएल	https://www.sterling-healthcare.com/
٧.	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ठिकाणाचे तपशील	उर्से, पुणे महाराष्ट्र, बाब २ मध्ये नमूद् केलेल्या पत्त्यानुसार.
ч.	मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता	२४०० दशलक्ष युनिट्स कॅप्सूल वगळून (५७६ दशलक्ष युनिट्स)
ξ.	मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य	मुल्य रू. ११.०७ करोड (अलेखापरिक्षित तात्पुरते)
૭.	कर्मचारी/कामगारांची संख्या	११५
۷.	दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूचींसह), धनकोंची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध.	आरपी कडून तपशील ईमेल <u>cirpsterling1@gmail.com</u> बर मागविता येईल
۲.	कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध	आरपी कडून तपशील ईमेल <u>cirpsterling1@gmail.com</u> वर मागविता येईल
१०.	स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारीख	२० फेब्रवारी, २०२४
११.	संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख	१ मार्च, २०२४
१२.	तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर करण्यासाठी अंतिम तारीख	६ मार्च, २०२४
१३.	ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई-मेल	cirpsterling1@gmail.com

आयबीबीआय /आयपीए-००१ /आयपी-पी००२२० /२०१७-२०१८ /१०४१

७०२, मातोश्री अपार्टमेंट, नटराज स्टुडिओ जवळ सर एम व्ही रोड, अंधेरी- पूर्व, मुंबई - ४०००६ स्टर्लिंग हेल्थकेअर लिमिटेड करित ५ फेब्रुवारी, २०२४, मुंबई

The spirit of Mumbai is now 95 years old!



www.freepressjournal.in

जाहीर सूचना

सूचना तमाम जनतेला याद्वारे देण्यात येते की, म्युनिसिपल एम्पलॉईज अरुणाचल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० अंतर्गत नोंदणी क्र. १९७६ चा बीओएम/एचएसजी-४७६२ नुसार नोंदणीकृत आणि ज्यांचे नोंदणीकृत पहाडी स्कूल रोड क्र.२, आरे रोड लगत, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३ (यापुढे ''सोसायटी'' असा उल्छ्लेख) खालील परिशिष्टात भाग ए मध्ये अधिक सविस्तरपणे वर्णिलेल्या मिळकतीचे (यापुढे 'मिळकत''असा उल्लेख) मालक यांनी मला सूचित केले आहे की, खालील परिशिष्टात भाग बी मध्ये अधिक सविस्तरपणे वर्णिलेल्या मिळकतीच्या संदर्भात मूळ नामाधिकार दस्तावेज प्रोसायटीकडून हरवले आणि/किंवा गहाळ झाले आणि/किंवा सापडू शकत नाहीत.

सोसायटीने मला पुढे कळविले आहे की, खालील परिशिष्टात भाग बी मध्ये अधिक सविस्तरपणे वर्णिलेल्या मिळकतीच्या संदर्भातील मूळ नामाधिकार दस्तावेज कोणतीही बँक, वित्तीय संस्था किंवा व्यक्ती यांच्याकडे मिळकतीवर कोणत्याही प्रकारे तारण कर्ज, गहाण आणि/किंवा थर्ड पार्ट हक मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारे ठेवलेले किंवा त्यांच्याकडे सुपूर्द केलेले नाहीत

सर्व व्यक्ती/हक्कदार कोणतीही व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब कुटुंब, बँक, बँका, आणि किंवा वित्तीय संस्था, बिगर बँकिंग वित्तीय संस्था, विश्वस्त, फर्म, व्यक्तींचे संघटन किंवा समिती विधीस्थापित किंवा बिगर विधीस्थापित व्यक्तींचे मंडळ, कर्जदार, धनको, ऋणको किंवा अन्य कोणतेही प्राधिकरण यासह ज्यांच्या ताब्यात खालील परिशिष्टात भाग बी मध्ये अधिक सविस्तरपणे वर्णिलेल्या मिळकतीच्या संदर्भातील मूळ नामाधिकार दस्तावेज असल्यास त्यांनी तसे आवश्यक त्या दस्तावेजी पराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयात दसरा मजला. आर्केड हाऊस चिल्ड्न्स ॲकॅडमी जवळ, ए. एस. मार्ग, अशोक नगर, कांदिवली (पूँ), मुंबई ४००१०१ येथे सदरह् प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, अन्यथ सदर मूळ नामाधिकार दस्तावेज हरवले आणि/िकंवा गहाळ झाले, असे समजण्यात येईल आणि दावे, जर असल्यास सोडून दिल्याचे किंवा त्यागित समजण्यात येतील

वरील उल्लेखित मिळकतीचे (भाग ए)

बृहन्मुंबईतील आणि मुंबई उपनगर जिल्हा आणि बोरिवलीच्या नोंदणी उपजिल्ह्यातील तालुका बोरिवली गाव पहाडी गोरेगाव (पूर्व) चा सीटीएस क्र. ४५५/ए, ४५५/बी, ४५५/बी/१ ४५५सी, ४५५सी/१ आणि ४५५ई संबंधित सर्व्हे क्र. ११९, हिस्सा क्र. १ धारक पहाडी स्कूल रोड क्र.२, आरे रोड लगत, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३ स्थित मोजमापित ४४८७.६० चौ.मी जिमनीचा सर्व तो तुकडा.

(भाग बी)

(मूळ नामाधिकार दस्तावेजाचे वर्णन)

बुक क्र. १, अ. क्र. १९७८ चा बीओएम /बी/९८६ अंतर्गत जॉइन्ट सब-रजिस्ट्रार-४ मुंबई (वांद्रे) येथे नोंदणीकृत ३१ ऑगस्ट १९७८ दिनांकित मोनिका ऑगस्टिन बाप्टिस्टा आणि इतर . पहिल्या भागाचे विक्रेते म्हणन: विराग कष्णराव लाड दसऱ्या भागाचे पहिले पृष्टीकारक पक्षकार म्हणन: मे. प्रकल्प बिल्डर्सचे शरद प्रभाकर प्रधान आणि इतर तिसऱ्या भागाचे दसरे पष्टीकारक पक्षकार म्हणून; मे. श्याम कन्सट्क्शन कंपनी चौथ्या भागाजे तिसरे पृष्टीकारक पक्षकार म्हणून आणि म्युनिसिपल एम्पलॉईज अरूणाचल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड पाचव्या भागाचे खरेदीदार म्हणून झालेला (अभिहस्तांकन) विलेख

देनांकित ५ फेब्रुवारी, २०२४

सही / कु. स्मिता सावंत. वकील, उच्च न्यायालय, मुंबई



गृहम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

(पूर्वी पूनावाला हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ओळखले जाणारे) नोंदणीकृत कार्यालय : ६०२, सहावा मजला, झिरो वन आयटी पार्क, स. क्र. ७९/१, घोरपडी, मुंढवा रोड, पुणे - ४९१०३६ ८(१) पहा) ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे गृहम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत (पूर्वी पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या नावाने पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) १७ नोव्हेंबर २०२३ पासून (गृह हाऊसिंग फायनान्स लिमिटेड असे बदलले गेले (पूर्वी मॅम्पा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि मूळ मॅम्पा म्हणून ओळखले जात असे जीई मनी हाऊसिंग फायनान्स पब्लिक अनलिमिटेड कंपनीच्या नावाने अंतर्भूत) यापुढे वरील कॉर्पोरेट/नोंदणी कार्योलयान्स सिरमुरिटीक्षेत्रम औड रिकन्द्रक्षण आप्तानिअल अंसेट अँड इनफोर्समेंट ऑफ सिरमुरिटी इटोस्ट अँकट, २००२ अंतर्गत तारण घनको म्हणून संबोधते जाईल (यापुँठ "सदर अँकट " म्हणून सदर्भित) आणि सिरमुरिटी इटोस्ट एंक्सोसॅंग्ट) नियम, २०० च्या नियम ३ सह वाचलेल्या सदर ॲक्टच्या कलम १३ (१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना, खालील कर्जदारांना खाली नमूद केलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यांचे आवाहन करणां

कर्जदार रेक्कम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत, याद्वारे कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला सूचना दिली जाते की निम्मस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मालमतेचा मिळकतीचा सदर ॲवटच्या कलम १३ (४) अंतर्गत सहवाचता सक्युरि इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या सदर रूलसच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ह्या ३१ जानेवारी, २०२४ रोजी घेतला. विशेषतः कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा तारण धनकॉच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील

(IIIC+	तारम नताच्या वनावराकाता उनतच्य वळच्या वदनात जयटच्या करान ५१ व उन-करान (८) च्या तत्तुवकळ क्रयावराव वाता वाता वाता वाता त्याचा वाता वाता वाता वाता वाता वाता वाता व						
अ. क्र.	कर्जदारांचे नाव	मिळकतीचे वर्णन	ताबा घेतल्याची तारीख	वैधानिक मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचनेमधील रक्कम (रु.)		
۹.	समीर मधुकर गडकरी, सेजल समीर गडकरी	फ्लॅट क्र. ६२, मोज. ४२५ ची. फू., चटई क्षेत्र ६वा मजला, इमारत क्र. – ६, विजय गार्डन जास्मिन सीएचएसएल, घोडबंदर रोड, स. क्र. २३३ आणि २३४, एच. क्र. १ आणि	39/29/3234	०४/९९/२०२२	कर्ज क्र. एचएल/०४५८/एच/१७/१०००१६, रु. १४७११९२.१७/ (रुपये चौदा लाख एकाहत्तर हजार एक्स) व्यान्नव आणि सतरा पैसे मात्र) ०४/११/२०२२ रोजीप्रमाणे देव त्यासह वसुलीच्या दिनांकापर्यंत द.सा. १५.०५ दाने व्याज. कर्ज क्र. एचएल/००२७/एच/१४/१००१६७ रु. ४८४३४८१.२९/ - (रुपये अट्टेनाळीस लाख त्रेवाळीस हजार चारसे एक्याएँसी आणि		

गृहम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, (पूर्वी पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणा

Continue From Previous Page

D. Allocation to Market Maker (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Market Maker, at the issue price of ₹ 180/- per Equity Share, was finalised in consultation with NSE Limited. The category was subscribed by 1 time. The total number of shares allotted in this category is 2,88,000 Equity shares in full out of reserved

The Board of Directors of the Company at its meeting held on February 02, 2024 has taken on record the Basis of Allotment of Equity Shares, as approved by the Designated Stock Exchange viz. NSE Emerge and has authorized the online corporate action for the allotment of the Equity Shares in dematerialised form to various successful applicants. The CAN-cum-Refund Orders and Allotment Advice and/or Notices are being dispatched to the address of the applicants as registered with the depositories / as filled in the application form on February 05, 2024. Further, the instructions to Self-Certified Syndicate Banks being processed on February 02, 2024 for unblocking fund. In case the same is not received in compliance with the applicable timeline, investors may contact at the address given below. The Equity Shares allocated to successfu applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The company shall file the listing application with NSE Limited on or before February 05, 2024. The Company is in process of obtaining the listing & the trading approval from NSE Limited and the trading is expected to commence on February 06, 2024.

Note: All capitalised terms used and not specifically defined herein shall have the same meaning as Ascribed to them in the Prospectus dated February 01, 2024.

DISCLOSURES PERTAINING TO THE LM'S TRACK RECORD ON PAST ISSUES WITH A BREAKUP OF HANDLING OF SME IPOS FOR THE LAST 3 YEARS:

FEDEX SECURITIES PRIVATE LIMITED							
ТҮРЕ	FY 2020-21	FY 2021-22	FY 2022-23				
SME IPO	2	5	7				
MAINIDOADD	0	0	0				

NOTICE TO THE INVESTORS CORRIGENDUM TO THE RED HERRING PROSPECTUS DATED JANUARY 15, 2024

("THE CORRIGENDUM")

With reference to the Red Herring Prospectus dated January 15, 2024 filed by the Company with RoC and the National Stock Exchange of India Limited in relation to the

1) On page 329 of the Red Herring Prospectus, under chapter MATERIAL CONTRACTS AND DOCUMENTS FOR INSPECTION - A) Material contracts for the Offer - "7. Tripartite agreement dated March 27, 2023 amongst our Company, Central Depository Services (India) Limited and Registrar to the Offer " would now be read as, "7. Tripartite agreement dated April 19, 2023 amongst our Company, Central Depository Services (India) Limited and Registrar to the offer", globally across the Offer

INVESTORS, PLEASE NOTE

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue, Skyline Financial Services Private Limited at ipo@skylinerta.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the first/ sole applicants, serial number of the application form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:

LEAD MANAGER TO THE ISSUE



SKYLINE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED D-153A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi 110020. Tel No: 011-40450193-97 | Fax No: NA

E-mail Id: ipo@skylinerta.com Website: www.skylinerta.com Contact Person: Anui Kumar SEBI Registration No: INR000003241

FEDEX SECURITIES PRIVATE LIMITED B 7, 3rd Floor, Jay Chambers, Dayaldas Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057, Maharashtra, India **Telephone** +91 81049 85249 E-mail: mb@fedsec.in Investor Grievance E-Mail: mb@fedsec.in Website: www.fedsec.in

Contact Person: Mr. Saipan Sanghvi SEBI Registration Number: INM000010163

FOR BAWEJA STUDIOS LIMITED On behalf of the Board of Directors

Harman Baweja **Designation:** Chairman and Managing Director **DIN:** 02663248

Date: February 03, 2024 Place: Mumbai

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF BAWEJA STUDIOS LIMITED.

The Prospectus is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the website of the Lead Manager at www.fedsec.in, website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and website of Issuer Company at www.bawejastudios.com For details, investors should refer to and rely on the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 33 of the Prospectus.

The Equity Shares offered in this Offer have not been and will not be registered under the US Securities Act 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States and may not be offered or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulation S of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act.

The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be offered or sold, and Application may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction

विन प्रंचालय आर्थिक व्यवहार विभाग मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.।,

> पुढील तारीख: १४/०२/२०२४ स्थावर मिळकतीच्या जप्तीचे वॉरंट

आयडीबीआय बँक लिमिटेड

जय ईश्वरलाल पटेल आणि अन्य .. प्रमाणपत्र ऋणको न्याअर्थी तुम्ही **प्रमाणित कर्जदार हे** सन्माननीय पीठासिन अधिकारी डीआरटी - I, मुंबई यांनी काढलेल्या ओ.ए. **क्र** ३७६ सन २०२१ मधील वसुली प्रमाणपत्र क्र. १७ सन २०२३ च्या संदर्भातील रु. २३,३२,६३६.३१/- (रुपरे तेवीस लाख बत्तीस हजार सहाशे तेवीस आणि एकतीस पैसे मात्र) आणि त्यावरील व्याज ही रक्षम चुकती करण्यात

तम्हाला यादारे कोणत्याही बाबतीत खालील नमद मिळकतीसह व्यवहार किंवा कब्जा, प्रभारासह हस्तांतर, अन्यसंक्रमण . तिसऱ्या पक्षाचा हितसंबंध निर्माण करणे, वाटप करण्यापासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध आणि मनाई करण्यात येत आहे आणि की सर्व व्यक्तींना असे हस्तांतर, अन्यसंक्रमण, कब्जा किंवा प्रभारान्वये कोणताही लाभ घेण्यापासून मनाई करण्या

नवी मंबई महानगरपालिकेच्या हृदींमधील प्लॉट क्र. ए-१४, सेक्टर १९, कोपरखैरणे, नवी मंबई येथे स्थित ओम साई मारतीमधील २ऱ्या मजल्यावरील सर्व फ्लॅट क्र. २०२, मोजमापित ७०२ चौ. फू. दर माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने १९ जानेवारी, २०२४ रोजी दिले

जय ईश्वरलाल पटेल राहतात येथे ००६. तळ मजला श्री बळभ शांती सीएचएस. एलएम रोड. नवा गाव, दहिसर (प), मुंबई - ४०० ०६८

र्इश्वरलाल लक्ष्मीदास पटेल राहतात येथे ००६, तळ मजला, श्री बल्लभ शांती सीएचएस. एलएम रोड नवा गाव, दहिसर (प), मुंबई - ४०० ०६८.

राहतात येथे बौद्ध पर्ण कटी. काज पाडा. पाईप लाईन, साकीनाका, कुर्ला (प), मुंबई - ४०० ०७२

एमटीएनएल भवन, २रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५ वसली कार्यवाही क. १७ सन २०२३

याद्वारे सूचना देण्यात येते की, बरखा आहुजा आणि करुणा आहुजा यांनी पेमेंट देण्यामध्ये उल्लंघन आणि चुकल्यामुठं परि. क्र.: १०

(अजित त्रिपाठी

वसुली अधिकारी

डीआरटी-।, मुंबई

आम्ही है नोव्हेंबर २०२३ गेजी संप्रणत आणलेल्या आणि परताव्याची नोटीस जारी केली आहे. ज्यामध्ये आम्ही २३ ऑक्टोबर २०१७ तारखेचा विक्री करार रद्द केला आहे आणि संपुष्टात आणला आहे. जेपी इन्फ्रा रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड ्रिवृचि स्कायलार्क रिअलटर्स प्रायल्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) आणि इतत आणि बरखा आहुजा आणि करणा अहुजा थांनी क्र. नं. टीएनएन१०-८९३३३-२०९७ अंतर्गत सब-रजिस्द्रार ऑफ ॲस्युरन्सच्या कार्यालयात रीतसर नोंदणी केली आणि त्यांच्या दरम्यान केली आणि अंमलात आणली. ज्याद्वारे आम्ही रिअल इस्टेट प्रकल्प ''जेपी नॉर्थ इलारा '' मधील २२ वा मजला, विंग ''४अ'' वरील फ्लॅट क्रमांक २२०९ विक्री, हस्तांतरित आणि नियुक्त करण्यार (भाग), २२/५, २४/३ (भाग), ११२/२ (भाग), ११३/२ (भाग), जिमनीच्या भागावर स्थित, रेरा (सपाट म्हटले नुसार चटई क्षेत्र, ११७/३, ११७/४ गाव घोडबंदर, तालुका आणि जिल्हा-ठाणे आणि नोंदणी जिल्हा आणि ठाणे उप जिल्हा आणि मीरा भाईदर महानगरपालिका (''एमबीएमसी'') हद्दीतील आणि विशेषत: येथे लिहिलेल्या अनुसूचीमध् वर्णन केलेले त्यात समाविष्ट असलेल्या अटी व शर्ती. आम्ही आता मोठ्या प्रमाणावर जनतेला सूचित करत आहोत की बरखा आहुजा आणि करुणा आहुजा यांना सदर फ्लॅटबाबत दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ च्या विक्री करारांतर्गत कोणताही

आम्ही त्या फ्लॅटचे पूर्ण मालक आहोत. या फ्लॅटमध्ये किंवा त्यामध्ये कोणताही हिस्सा, हक्क, शीर्षक किंवा स्वारस्य असल्याचा दावा करणाऱ्या किंवा दाव करणाऱ्या सर्व व्यक्तींना किंवा कोणत्याही स्वरूपाचा कोणताही भाग किंवा विभाग किंवा कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा, करार, परवाना, विक्री, गहाण, धारणाधिकार, शुल्क, आउटगोइंग, गिफ्ट, भाडेपड्डा, पोट-भाडेपड्डा, भार्डे अंतर्गत, देवाणघेवाण, भाडेकरार, ताबा, सुविधा, हक्क, करार किंवा अट, देखभाल, भार किंवा अन्यथा कसेही. किंवा गचा कोणताही भाग ३०१, ३ रा मजला, विराज टॉवर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, डब्ल्युईएच मेट्रो स्टेशनजवळ, अंधेरी पर्व. मंबई - ४०००९३ येथे १४ (१४) च्या आत खाली स्वाक्षरीदारांना सहाय्यक कागदपत्रांसह ही सचना प्रकाशित झाल्यापासून चौदा) दिवसात लेखी कळवणे आवश्यक आहे. असा कोणताही दावा लिखित स्वरूपात केलेला नाही आणि याद्वारे आवश्यक असलेल्या ठोस नोंदणीकृत दस्तऐवजांनी समर्थित केलेला नाही, तो माफ किंवा सोडला गेला आहे असे मानले जाईल आणि आमच्यावर बंधनकारक नाही आणि आम्ही या फ्लॅटचा आम्हाला योग्य आणि योग्य वाटेल त्य पद्धतीने कोणत्याही व्यक्तीचा संदर्भशिवाय व्यवहार करण्यास मोकळे आहोत. या सार्वजनिक सूचनेद्वारे, जनतेला सावध करण्यात आले आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सदर फ्लॅटच्या संदर्भात बरखा आहुजा आणि करुणा आहुजा यांच्याशी तोंडी किंवा लेखी कोणताही व्यवहार करू नये किंवा त्यामध्ये प्रवेश करू नये याची जाणीव करून दिली जाते.

वर संदर्भित सूची

गाव घोडबंदर, तालुका आणि जिल्हा-ठाणे आणि नोंदणीमध्ये ठाणे जिल्हा आणि उपजिल्हा आणि मीरा भाईदर महानगरपालिकेच्या हदीतील (''एमबीएमसी'') सर्वे क्र. २२/२ (भाग), २२/५, २४/३ (भाग), ११२/२ (भाग) ११३/२ (भाग), ११७/३, ११७/४ येथील जिमनीवर रिअल इस्टेट प्रोजेक्ट ''जेपी नॉर्थ इलारा'' मधील विंग '४अ मधील २२ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २२०९, रेरा नुसार अंदाजे ४०.२७ चौरस मीटर मोजमाप सुमारे ४३३ चौरस फट चटई क्षेत्रफळ आहे. . ५ फेब्रुवारी २०२४ रोजी

सही/ प्राधिकृत स्वाक्षर जेपी इन्फ्रा रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

कॉर्पोरेट कार्यालय / मुख्य कार्यालय : जीआयसीएचएफएल, नॅशनल इन्श्युरन्स बिल्डिंग, ६वा मजला, जे. टी. रोड, ॲस्टोरिया हॉटेल समोर, चर्चगेट, मुंबई–४०००२०, द्र∴ (०२२) ४३०४१९०० ईमेल : corporate@gichf.com वेबसाईट: www.gichfindia.com मुंबई शाखा पत्ता : मुंबई शाखा: चोक्शी मॅन्शन, बिल्डि. क्र. ३०३, ४था मजला, ब्ल्यु डार्ट कुरियर समोर, विजया बँकेजवळ, शहीद भगतिसंग रोड, फोर्ट, मुंबई–४००००१

मागणी सचना

(सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) ला अनुसरून)

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. (जीआयसीएचएफएल) ने खालील कर्जदारांना जीआयसीएचएफएल च्या नावे समन्यायी गहाण बनवून निवासी जागांच्या खरेदीसाठी गृह कर्ज मंजूर केले. कर्जा(र्जा) ची परतफेड अनियमित आहे आणि नॅशनल हार्ऊसिंग बँकेच्या मार्गदर्शक तत्वे आणि निर्देशांनुसार खात्यांचे वर्गीकरण अखेरीस नॉन परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले. जीआयसीएचएफएलने म्हणूनच सफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गतच्या त्यांच्या अधिकारांना आवाहन करून सदर मागणी स्चने(नां) च्या तारखेपासून ६० दिवसांत कर्जदारांना त्यात वर्णन केलेल्या एकण थकबाकी रकमेची परतफेड करण्यास सांगितले होते

कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा जाहिररित्या सदर एकुण थकीत रक्कम अधिक आजतागायत उपार्जित आकार व व्याज यांचे प्रदान हचा सुचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** करण्यास सांगण्यात येते. कसूर केल्यास **जीआयसीएचएफएल**कडून सदर मिळकती(तीं)चा **कब्जा** घेऊन त्या निकाली काढून थकबाकी येणे रकमेप्रती ती रक्कम समायोजित करण्याकरिता कोणत्याही किंवा सर्व कायदेशीर अधिकारांचा अवलंब करण्यात येईल. कर्जदारांना मिळकती(तीं) च्या मालकीवर त्रयस्थ पक्षकारांचे अधिकार बनवण्यास किंवाअन्य संक्रमण करण्यास देखील मज्जाव करण्यात येत

अ.	फाईल क्र/कर्जदार आणि	गहाण मिळकतीचा पत्ता	मागणी	मागणी सूचना
क्र.	सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव/ फाईल क्र./शाखा		सूचनेनुसार एकूण थकबाकी	जारीची तारीख
			(रक्कम रु. त)	
8	एमएच००३०६१०००५६९७/ श्री. औदुंबर गणपती पवार/ श्रीम. स्वाती औदुंबर पवार/ एमएच००३०६१०००५६९७	गट क्र. ५/३ ६७/०, इमारतीचे नाव: गिरणा बिल्डि., घर क्र.: श्री सद्गुरू को., मजला क्र. २रा मजला, प्लॉट क्र.: एच. क्र. – २०४ पी-विंग, रस्त्याचे नाव: वाशीवाली, सेक्टर प्रभाग क्र.: खालापूर, लॅण्डमार्कः वाशीवाली, गाव: वाशीवले, स्थान: वावंढल, तालुका: रायगड, राज्य: महाराष्ट्र, पिनकोड: ४१०२०६, पोलिस स्टेशन: वाशीवाली, उत्तरेकडे: ओ-विंग, दक्षिणेकडे: के-विंग, पूर्वेकडे: अंतर्गत रस्ता, पश्चिमेकडे: एल-विंग		१५.११.२०२३
7	एमएच००३०६१०००४५८९/ श्री. निलेश किसन जयगाडे श्री. किसन महादेव जयगाडे एमएच००३०६१०००४५८९	एसएस III, घर क्र.: रूम क्र. ७७४, मजला क्र.: तळ मजला, सेक्टर प्रभाग क्र.: सेक्टर क्र. ०८, लॅण्डमार्कः आर. एफ. नाईक स्कूल, गावः कोपरखैराणे, स्थानः कोपरखैराणे, तालुकाः ठाणे, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४००७०९, पोलिस स्टेशनः कोपरखैराणे, उत्तरेकडेः रस्ता, दक्षिणेकडेः रूम ६९५, पूर्वेकडेः रूम क्र. ७७३, पश्चिमेकडेः रूम ७७५		१५.११.२०२३
¥	एमएच००३०६००१०३६१६/ श्री. पाटील राजाराम गोविंद/ एमएच००३०६००१०३६१६	इमारतीचे नावः सुशिला सदन अपार्ट., घर क्र. ४०२, मजला क्र.: ४था, प्लॉट क्र. बी विंग, रस्त्याचे नावः विजय नगर रोड, लॅण्डमार्कः विजय नगर रोड, गावः नालासोपारा, स्थानः नालासोपारा पू., तालुकाः वसई, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४००२०९ पोलिस स्टेशनः नालासोपारा	३८५९४२/-	१५.११.२०२३
8	एमएच००३०६१०००५१६८/ श्री. साहिल रविंदर अरोरा/ एमएच००३०६१०००५१६८	इमारतीचे नाव: साई उषा डेव्हलपमेंट्स सीएचएस लि., घर क्र. ६०३/बी, मजला क्र.: ६वा, प्लॉट क्र, रस्त्याचे नाव: मोहन गोखले रोड, रस्ता क्र, सेक्टर प्रभाग क्र.: पाहोडी, लॅण्डमार्क: साईबाबा कॉम्प्लेक्स जवळ, गाव: गोरेगाव, स्थान: गोरेगाव पूर्व, तालुका: मुंबई, राज्य: महाराष्ट्र, पिनकोड: ४०००६३, पोलिस स्टेशन: गोरेगाव, उत्तरेकडे: राधिका इमारत, दक्षिणेकडे: हिराज इमारत, पूर्वेकडे: खुली जागा, पश्चिमेकडे: मिलन मिलाब इमारत	२२५२९२९/-	१५.११.२०२३
ધ	एमएच००३०६१०००१९२२/ श्री. सतिश अशोक राजपाल/ श्री. अशोक विरूमल राजपाल एमएच००३०६१०००१९२२	इमारतीचे नावः रिषी पार्क सीएचएस लि., घर क्र. बी/०१, मजला क्र. तळ, प्लॉट क्र. १ ते ३ ८ ते १२ १७ ते ३६, सेक्टर प्रभाग क्र. ४१८, लॅण्डमार्कः पराग मेडिकल, गावः बोलिंज, स्थानः विरार (प), राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४००३०३, पोलिस स्टेशनः विरार पश्चिम	१३०४२४१/-	१५.११.२०२३
Ę	एमएच००३०६००१०५२७३/ मयत श्री. सोलंकी रमेश हिरालाल द्वारे त्यांचे कायदेशीर वारस एमएच००३०६००१०५२७३	इमारतीचे नावः दिप आंगन, घर क्र.: ००४, मजला क्र.: तळ मजला, लॅण्डमार्कः अचोले लेक, गावः अचोले, स्थानः नालासोपारा पू., तालुकाः वसईं, राज्यः महाराष्ट्र, पिनकोडः ४००२०९, पोलिस स्टेशनः नालासोपारा	९२३८४५/-	१५.११.२०२३

ही सचना कर्जदारांच्या शेवटच्या जात पत्त्याच्या बाह्य दरवाजावर तसेच गृहाण मिळकती(तीं) वर देखील चिकटवली जात आहे

दिनांक : ०५.०२.२०२४

ठिकाण : मुंबई

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.साठी

प्राधिकृत अधिकारी

दि इन्व्हेस्टमेट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: आयटीआय हाऊस, ३६, डॉ. आर. के. शिरोडकर रोड, परळ, मुंबई-४०० ०१२. फोन: + ९१-२२-४०२७ ३६००, फॅक्स: +९१-२२-४०२७३७००, ई-मेल : info@itiorg.com; वेबसाईट : www.itiorg.com

सीआयएन: एल६५९१०एमएच१९९१पीएलसी०६२०६७

INVESTMENT TRUST

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

		1					(रु. लाखात)
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेली	नऊ महीने	संपलेले वर्ष
क्र.		३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	एकूण उत्पन्न	७,३८१.४८	७,७०६.१४	७,१३५.८४	२१,५३४.६७	२४,००३.४५	३२,४२३.११
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी आणि सहयोगीच्या नफ्याचा हिस्सा पूर्व)	७६५.५८	८६६.२६	७८.८२	१,५५६.०४	३९६.४७	१,७६४.६२
¥	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी आणि सहयोगीच्या नफ्याचा हिस्सा पश्चात)	८१८.२१	१,१४५.०६	१७८.६५	२,०२१.७०	६०७.०३	२,१८२.२६
Х	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी, अनियंत्रक व्याज आणि सहयोगीच्या नफ्याचा हिस्सा पश्चात)	६१७.६५	१,०३३.०६	२२.९८	१,५३९.६९	(१५८.९२)	१,१५७.३७
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (कालावधीकरिता नफा (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न करपश्चात समाविष्ट)	६१३.७४	१,०३५.१०	३३.३८	१,५३२.०८	(१२५.१८)	१,१४४.१६
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १० प्रती समभाग)	4,228.22	५,२२४.२२	५,२२४.२२	4,२२४.२२	५,२२४.२२	4,२२४.२२
G	इतर इक्विटी (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार	-	-	-	-	-	५८,४१५.८८
۷	प्रती समभाग प्राप्ती अनन्यसाधारण बाबीपूर्व आणि पश्चात (प्रत्येकी रु. १०/ - चे दर्शनी मुल्य)						
	मुलभूत (रु.)	9.94	१.९८	0.04	2.22	(0.28)	7.70
	सौम्यिकृत (रु.)	9.94	१.९८	0.04	7.66	(0.29)	7.70

- वरील निष्कर्ष है ०३ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत दि इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड (''कंपनी'') च्या लेखापरिक्षण समितीद्वारे पुर्नविलोकीत करण्यात आले आणि त्यानंतर संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. कंपनीच्या सांविधिक लेखापरिक्षकांनी अंतरिम एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे स्वतंत्र लेखापरिक्षण पुर्नविलोकन केले आहे. सांविधिक लेखापरिक्षकांनी वरील निष्कर्षांवर अपरिवर्तित मत सह लेखा परिक्षण अहवाल जारी केली आहे.
- सदर निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड (''इंड एएस'' असा उल्लेख) फायनान्शियल रिपोर्टिंग सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस्) रुल्स अनुसार तयार केले आहेत.
- ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांचे वित्तीय निष्कर्ष बीएसई वेबसाईट (युआरएलः www.bseindia.com) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया वेबसाईट (युआरएलः www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (युआरएलः www.itiorg.com) वर उपलब्ध आहेत

तपशील	संपलेली तिमाही			संपलेली :	संपलेले वर्ष	
	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
एकूण उत्पन्न	१,५०४.१२	२,१०८.२९	२,५०५.५३	४,९१०.६३	८,९९३.९९	११,०७२.४५
कर पूर्व नफा/(तोटा)	३०९.१४	६८०.९०	६७.७१	९९६.०६	२५३.५८	६९५.१३
करपश्चात नफा/(तोटा)	३१७.१०	५०८.४३	90.88	८३६.७२	२६४.६१	६९२.५०

Our Group of companies:

Vehicle Finance | Gold Loans | Micro Finance | Retail Broking | Investment Banking | AIF | PMS















चिंतन व्ही. वालिया

मुंबई, ०३ फेब्रुवारी, २०२४ www.itiorg.com

अकार्याकारी संचालक आणि अध्यक्ष (डीआयएन: ०५३३३९३६) **FINANCIAL EXPRESS**

INTHE NEWS

NAMIBIA PREZ HAGE GEINGOB, 82, PASSES AWAY

HAGE GEINGOB, PRESIDENT of Namibia, one of Africa's most stable democracies died Sunday while receiving medical treatment at a local hospital, his office announced. The Namibian presidency said Geingob's medical team did its best to help him, but he died with his wife, Monica Geingos, and children by his side.

PAK ELECTIONS: SHAH M QURESHI DISQUALIFIED

PAKISTAN'S **ELECTION COMMISSION** has disqualified Shah

Mahmood Qureshi (67), a close aide of jailed ex-prime minister Imran Khan, from contesting polls for five years after the former foreign minister was sentenced to 10 years in prison for leaking state secrets. The disqualification of Qureshi, comes five days before the general elections, which Khan's

party - PTI is contesting.

AGENCIES

IRAN AVOIDS ANY DIRECT ROLE IN CONFLICT

Houthis vow response after airstrikes by US, UK

PHIL STEWART, IDREES ALI, **MOHAMMED GHOBARI & TIMOUR AZHARI** Washington/Aden/Baghdad, February 4

THE UNITED STATES and Britain launched strikes against 36 Houthi targets in Yemen, in the second day of major US operations against Iran-linked groups following a deadly attack on American troops last weekend.

The strikes late on Saturday hit buried weapons storage facilities, missile systems, launchers and other capabilities the Houthis have used to attack Red Sea shipping, the Pentagon said, adding it targeted 13 locations across the country.

They are the latest blows in a conflict that has spread into the Middle East since October 7, when the Palestinian militant group Hamas stormed Israel from the Gaza Strip, igniting a war that has drawn Tehran backed groups into attacks on US and Israeli targets on several fronts.

Houthi military The spokesperson Yahya Sarea said the strikes "will not pass without a response and consequences."



strikes on Houthi positions near Sanaa, on Sunday.

The strikes late on Saturday hit buried weapons storage facilities, missile systems and launchers the Houthis have used to attack **Red Sea shipping**

"The building I live in shook," said Fatimah, a resident of Houthi-controlled Sanaa, adding that it had been years since she had felt such blasts in a country

The violence has added to concerns of the potential for further escalation. Iran, a supporter of Hamas, has so far avoided any direct role in the conflict, even as groups it backs have entered the fray from Syria, Iraq, Yemen and Lebanon.

Mahjoob Zweiri, Director of the Gulf Studies Center at Qatar University, did not expect a change in Iran's approach even after the latest US strikes. "They keep the enemy behind

the borders, far away. They are not

interested in any direct military confrontation which might lead to attacks on their cities or their homeland. They will maintain that status quo," he told Reuters. Iran's foreign ministry said the latest attacks on Yemen were "a flagrant violation of international law by the United States

and Britain", warning the contin-

uation of such attacks was a

"worrying threat to interna-

tional peace and security". The Pentagon has said it does not want war with Iran and does not believe Tehran wants -REUTERS war either.

ELON MUSK'S USE of illegal

drugs was common knowledge

among several current and for-

mer Tesla and SpaceX directors.

the Wall Street Journal (WSJ)

volume of Musk's illegal drug use

and that he consumed drugs with

some of his board members, the newspaper reported, citing peo-

ple who have witnessed the drug

use or were briefed on it. The

board didn't hold investigations

on the issue, nor did it document

Musk and his directors was

slammed by a Delaware judge

this week, who cited the board's

conflicts of interest in her ruling

The relationship between

any concerns, the paper said.

There was concern about the

reported on Saturday.

Firefighters work during the spread of wildfires in Vina del Mar in Chile REUTERS Corps (IRGC) and militias it backs, reportedly killing nearly 40.

Death toll from Chile's forest fires rises to 51

FOREST FIRES RAGING in central Chile have killed at least 51 people and the death toll is likely to keep climbing, authorities said on Saturday, as emergency services battled to snuff out flames threatening urban areas.

Black smoke billowed into the sky over many parts of the Valparaiso region, home to nearly one million inhabitants in central Chile, while firefighters using helicopters and trucks struggled to quell the fires. Areas around the coastal tourist city of Vina del Mar have been some of the hardest hit and rescue teams were struggling to reach all the affected areas, Chilean authorities said.

The death toll rose when five bodies were found on public roads. -REUTERS

Foxconn warns of AI chip shortage

REUTERS Taipei, February 4

TAIWAN'S FOXCONN, APPLE'S biggest iPhone assembler and the world's largest contract electronics maker, expects its business this year to be "slightly better" than last year but is facing a shortage of chips for AI servers.

"We did pretty well last year, although we had a rather large write off in the first quarter," Foxconn Chairman Liu Young-way said on Sunday, referring to a writedown related to its 34% stake in Japanese electronics maker Sharp. "As for this year's outlook, I

think it might be slightly better than last year," Liu told reporters on the sidelines of the company's annual employee party in Taipei. Foxconn in November said it had a "relatively conservative and neutral" outlook for 2024. Demand for artificial intelli-

gence (AI) servers will "of course" be good, but global economic uncertainty given geopolitical problems will affect consumer product demand, he added.

"One (market segment) will be good, but very many others uh-oh." Apple on Thursday forecast a drop in iPhone sales and targeted overall revenue \$6 billion below Wall Street expectations as its China business took

The Wall Street Journal

has previously reported

that Musk has used

LSD, cocaine, ecstasy

and psychedelic

mushrooms, often

at private parties



OUTLOOK POSITIVE

Apple's biggest iPhone assembler is facing a shortage of chips for AI servers

Demand for Al servers will be good, but global economic uncertainty will affect consumer product demand

a hit. The results confirmed some analysts' concerns that the company's signature product is losing ground in the key Asian market where consumers are buying foldable phones and phones from Huawei, powered by a China-made chip.

Liu said production capacity for chips for servers is limited, even with strong demand.

Scarcity of new issues drives EM corporate bonds to beat US peers

SRINIVASAN SIVABALAN February 4

THE FIRST FIVE weeks of 2024 have produced an early winner for emerging-market traders: corporate bonds denominated in US dollars. That type of debt is yielding higher returns than most other asset classes within the EM universe, translating into annualised gains of 12% in US currency terms, according to data compiled by Bloomberg. The bonds are outperforming US corporate notes, narrowing the yield spread to the lowest since June 2021.

Prices are jumping due to a dearth of EM corporate bonds in secondary trading. There's been fewer issuances than expected, unlike sales of sovereign bonds that saw the most active January in three years. Companies are under little pressure to raise dollar debt as refinancing needs have moderated and other fundraising avenues, such as local-currency

CIN: L65910MH1991PLC062067

Net profit/(Loss) for the period (before tax,

exceptional items and share of profit of associates)

exceptional items and share of profit of associates)

Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional

items, non-controlling interest and share of profit

Total Comprehensive Income/(Loss) for the period

[Comprising Profit for the period (after tax) and

Other Equity (excluding Revaluation Reserve) as

Earnings per share before and after extraordinary

Other Comprehensive Income (after tax)]

shown in the Audited Balance Sheet of the

Paid up Equity Share Capital

(Face value ₹10 per share)

items (face value of ₹ 10 each)

Net profit/(Loss) for the period before tax (after

Sr. Particulars

of associates)

Basic (₹)

Diluted (₹)


above results.

Standalone information:

No.

EM CORPORATE BONDS OUTPERFORM Yield spread over US peers narrows to least since June 2021

■ Yield spread between EM and US corporate bonds (Bloomberg indexes)



STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

31.12.2023 30.09.2023

Unaudited

7,381.48

765.58

818.21

617.65

613.74

5,224.22

1.15

1.15

The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of The Investment Trust of

India Limited ("the Company") at its meeting held on February 03, 2024. The Statutory Auditor of the Company have carried out an Independent

Auditors' Review of Interim Consolidated Financial Results. The statutory auditors have issued audit report with unmodified opinion on the

These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") Financial Reporting prescribed

The results for the quarter and nine months ended December 31, 2023 are available on the BSE Limited website (URL:www.bseindia.com):

under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

National Stock Exchange of India Limited website (URL: www.nseindia.com) and on the Company's website (URL: www.itiorg.com).

Quarter ended

Unaudited

7,706.14

866.26

1,145.06

1,033.06

1,035.10

5,224.22

1.98

1.98

debt, open up. Some companies are returning capital to bondholders by buying back their debt.

"Much better starting valuations when compared to US corporates, lower supply than expected, a series of buybacks and tenders and a supportive macro backdrop have combined to push emerging-market corporate bonds to the top of the leader board," said Simon Cooke, a

THE INVESTMENT TRUST OF INDIA LIMITED

Tel: +91-22-4027 3600; Fax: +91-22-40273700; Email: info@itiorg.com; Website: www.itiorg.com

Registered Office: ITI House, 36 Dr.R.K.Shirodkar Road, Parel, Mumbai 400012

money manager at Insight Investment in London.

The Bloomberg EM USD Aggregate Corporate Index extended its rally to a third month, cutting its average yield by 14 basis points in January.

The gains came at a volatile time for emerging markets, with stocks erasing \$1.6 trillion of shareholder wealth.

The yield spread between

emerging-market corporate bonds and the Bloomberg US Corporate Total Return Index has tumbled to 174 basis points, the lowest since mid-2021. Still, that gap remains attractive for yield hunters, investors say, offering a yield pick-up of 270 basis points over Treasuries.

that has suffered years of war.

The Houthis did not

announce any casualties. The

Yemen strikes are running

parallel to an unfolding US cam-

paign of retaliation over the

killing of three American soldiers

in a drone strike by Iran-backed

militants on an outpost in Jordan

the first wave of that retaliation,

striking in Iraq and Syria more

than 85 targets linked to Iran's

Islamic Revolutionary Guard

On Friday, the US carried out

a week ago.

And, bonds dumped by investors in the past two years are making a comeback. Securities of First Quantum Minerals, which mines in Zambia and Panama, are posting some of the best performances in their peer group, with the 2031 note returning more than 11% this year. Ukrainian companies are leading the Bloomberg corporate bond index, with poultry giant MHP SE and steelmaker Metinvest BV extend-

"There are some interesting pockets of value," said Sergey Dergachev, head of emergingmarket corporate debt at Union **Investment Privatfonds GmbH** in Frankfurt. —BLOOMBERG

INVESTMENT

TRUST

ing rallies.

Nine Months ended

31.12.2022

Unaudited

24,003.45

396.47

607.03

(158.92)

(125.18)

5,224.22

(0.29)

(0.29)

31.12.2022 31.12.2023

Unaudited

21,534.67

1,556.04

2,021.70

1,539.69

1,532.08

5,224.22

2.88

2.88

Unaudited

7,135.84

78.82

178.65

22.98

33.38

5,224.22

0.05

0.05

(₹ in lakhs)

Year ended

31.03.2023

Audited

32,423.11

1,764.62

2,182.26

1,157.37

1,144.16

5,224.22

58,415.88

2.20

2.20

(₹ in lakhs)

Audited

11.072.45

695.13

692.50



that Musk's \$55 billion pay package was excessive. Musk and his lawyer, Alex

Spiro, didn't respond to the WSJ's requests for comment. The paper previously reported that Musk has used LSD, cocaine, ecstasy and psychedelic mushrooms, often at private parties. Spiro told the WSJ in that report that Musk

was regularly and randomly drug tested at SpaceX and had never

failed a test. Some friends and directors felt they they had to take illegal drugs with Musk as it could otherwise upset him, the paper reported Saturday, citing some of the people. They also didn't

want to risk "losing the social

capital" of being in his circle, the paper said.

Musk responded on X to the WSJ story last month about his alleged drug use. "Whatever I'm doing, I should obviously keep doing it!" Musk posted on X, citing Tesla and SpaceX as being the world's most valuable car and space companies. "If drugs actually helped improve my net productivity over time, I would definitely take them!"

Musk oversees six companies: Tesla, SpaceX and X the social media company formerly known as Twitter; the tunneling venture The Boring; brain implant developer Neuralink; and artificial intelligence startup xAI. —BLOOMBERG

This is only an Advertisement for information purposes and not for publication, distribution or release directly or indirectly outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated December 27, 2023 (the "Letter of Offer" or "LOF") filed with the Stock Exchange, namely BSE Limited (*BSE") and the Securities and Exchange Board of India ("SEBI")

'Musk took drugs with Tesla board members'



LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED

Our Company was originally incorporated as "Drillco Metal Carbides Private Limited" under the provisions of the Companies Act, 1956, vide certificate of incorporation issued on November 28, 1974, by the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra, (the "RoC"). Thereafter, the name of our Company was changed from "Drillco Metal Carbides Private Limited" to 'Drillco Metal Carbides Limited' and a fresh certificate of incorporation consequent upon change of name was issued by the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra on August 22, 1975. The name of our Company was changed to its present name "La Tim Metal & Industries Limited" and a fresh certificate of incorporation consequent upon change of name was issued by the Registrar of Companies, Mumbai on October 10, 2013. For details of changes in the name and registered office of our Company, see "General Information" on page 41 Corporate Identification Number: L99999MH1974PLC017951 Registered Office: 201, Navkar Plaza, Bajaj Road, Vile Parle (West) Mumbai City MH 400056 IN

Contact Details: 26203399, 26203434; Contact Person: Ms. Shruti Shukla, Company Secretary and Compliance Officer;

Email-ID: cs.latimmetal@gmail.com; Website: www.latimmetal.com

BASIS OF ALLOTMENT

ISSUE OF 4,41,57,150 PARTLY PAID EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1/- (EQUITY SHARES') EACH AT A PRICE OF ₹ 8.50/- (EIGHT RUPEES FIFTY PAISA ONLY) PER RIGHT SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ 7.50 /- (SEVEN RUPEES FIFTY PAISA ONLY) PER RIGHT SHARE) ('ISSUE PRICE') ('RIGHT SHARES') FOR AN AMOUNT UP TO ₹ 3753.36 LAKHS (ASSUMING FULL SUBSCRIPTION AND ALLOTMENT AND RECEIPT OF ALL CALL MONIES) ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF LATIM METAL & INDUSTRIES LIMITED ('OUR COMPANY' OR 'ISSUER') IN THE RATIO OF 1 (ONE) RIGHT SHARES FOR EVERY 2 (TWO) EQUITY SHARES HELD BY SUCH ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, JANUARY 02, 2024 ('THE ISSUE'), THE ISSUE PRICE IS 8.5 TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE, FOR FURTHER DETAILS. KINDLY REFER TO THE SECTION TITLED TERMS OF THE ISSUE BEGINNING ON PAGE 172

The Board of Directors of La Tim Metal & Industries Limited "Company", wishes to thank all its members and investors for their response to the rights Issue which opened for subscription on Wednesday, January 10, 2024 and Closed on Monday, January 29, 2024. Out of a total of 4,700 ASBA application received, 4 ASBA application were rejected on Application Bidded but not Banked and 2184 rejected on technical grounds. Net Valid Applications considered for allotment 2,512. The total number of valid Application received were 2,512 for 8,60,91,700 Equity Shares, which is 1.96 times of the total Issue size. The Basis of Allotment was approved by BSE on February 01, 2024. The Right issue Committee of the Company took on record the Basis of Allotment so approved, and allotted 4.41,57,150 Partly Paid Equity Shares and Amount received on Application is Rs 4.25/- (Rupees Four and Two Five paisa only) per Rights Equity Share (Face value of Rs. 0.50/- (Paisa Fifty only) per Rights Equity Share) reaming amount payable on call money. No Equity Shares are kept in abeyance on account of legal and

other cases. All valid Application have been considered for allotment. 1. The break-up of valid applications after technical rejections is given below:-

Category	Number of valid application	Number of Rights Equity Shares Allotted - against Entitlement	Number of Rights Equity Shares Allotted - Against valid additional Rights Equity Shares	Total Rights Equity Shares Allotted
Eligible Shareholders	2,291	3,93,95,854	38,99,419	4,32,95,273
Renounces	2,21	8,61,877	0	8,61,877
Total Allotment	2512	4,02,57,731	38,99,419	4,41,57,150

Intimations for Allotment/refund/rejection cases: The dispatch of allotment advice cum refund intimation and intimation for rejection, as applicable, to the Investors been completed on 01st February, 2024, The instructions to ICICI bank limited (Banker to issue) for processing refund through NACH/NEFT/RTGS direct credit for presentations and SCSBs for unblocking of fund in case of ASBA applications were given 01st February, 2024, the listing application will executed on or about the BSE February 05 2024. The credit of Rights Equity Shares in dematerialized form to respective demat accounts of allottees was completed on or about the Wednesday, February 7, 2024. The Rights Equity Shares allotted to resident eligible Equity Shareholders holding Equity Shares in dematerialized form only form and Nil Physical Shareholder applied for the right issue. For further details on the process, "term of 'Terms of the Issue' Beginning on Page 172 of LoF. Pursuant to the listing and trading approvals granted by BSE, the partly paid Rights Equity Shares Allotted in the Issue shall commence trading on BSE with effect from February 12, 2024 under a Separate ISIN IN9501N01010 for partly paid-up Rights Equity Shares. In accordance with the SEBI circular dated January 22, 2020, the request for extinguishment of rights entitlement has been sent to NSDL & CDSL on January 30, 2024.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE RIGHTS EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGES ONLY IN DEMATERIALISED FORM.

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: Submission of LOF to SEBI should not in any way be deemed or construed that SEEI has cleared or approved the LOF. The Investors are advised to refer to

the full text of the "Disclaimer Clause of SEBI" beginning on page 166 of the LOF DISCLAIMER CLAUSE OF BSE: (Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE limited; nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of offer. The Investors are advised

to refer the Letter of offer r for the full text of the 'Disclaimer Clause of BSE" beginning on page 166 of the LOF.

COMPANY SECRETARY AND ADVISOR TO THE ISSUE REGISTRAR TO THE ISSUE COMPLIANCE OFFICER Ms. Shruti Shukla. Company Secretary and Compliance Officer: 201, Navkar Plaza, Bajaj Road, Vile Parle (West) Mumbai City MH 400056 IN NNM NEXTGEN ADVISORY PRIVATE LIMITED SKYLINE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED Email-ID: cs.latimmetal@gmail.com; Address: B-6/7, Shri Siddhivinayak Plaza, 2nd Floor, D-153 A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase - I, Website: www.latimmetal.com Plot No. B- 31, Oshiwara, Opp. Citi Mall, Behind Maruti New Delhi- 110020 Contact Details: 26203399, 26203434:

Showroom, Andheri Link Road, Andheri (West), Contact Number: +91-11-40450193-197 Mumbai - 400053 Email Address: ipo@skylinerta.com Tel No: +91-22-4079 0011/0036 Investor Grievance Email Address: grievances@skylinerta.com Contact Person: Mr. Nikuni Anilkumar Mittal. Contact Person: Mr. Anuj Kumar Email Id: contact@cokaco.com Website: www.skylinerta.com Website: www.cokaco.com SEBI Registration No.: INR000003241 CIN:- U74999MH2017PTC293255 CIN: U74899DL1995PTC071324 Investors may contact the REGISTRAR or the Company Secretary and Compliance Officer for any pre issue or post Issue related matter. All grievances relating to the ASBA process with a

copy of the SCSBs [in case of ASBA process), Giving full details such as name address of the Applicant, contact number(s), e-mail address of the sole/first holder, folio number, demat account number, number of Rights Equity Shares applied for, amount blocked or amount debited, ASBA Account number and the Designated Branch of the SCSBs where the Application form or the plain paper application as the case may he, was submitted by the investors, along with a photocopy acknowledgement slip

Shruti Shukla

Company Secretary and Compliance Officer

Particulars Quarter ended Nine Months ended Year ended 31.12.2023 30.09.2023 31.12.2022 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Total Income 1,504.12 2,108.29 2,505.53 4.910.63 8.993.99 Profit/(Loss) before tax 309.14 680.90 67.71 996.06 253.58 Profit/(Loss) after tax 317.10 508.43 70.44 836.72 264.61

Our Group of companies:

Vehicle Finance | Gold Loans | Micro Finance | Retail Broking | Investment Banking | AIF | PMS



Mumbai, February 03, 2024

www.itiorg.com











Chintan V. Valia Non Executive Director and Chairman


















DIN: 05333936



Place: Mumbai Date: February 03, 2024.

For LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED